



LAXMI ORGANIC INDUSTRIES LTD

Chandermukhi, Third Floor, Nariman Point, Mumbai 400021, India
T +91 22 49104444 E info@laxmi.com W www.laxmi.com

July 29, 2022

BSE Limited

Corporate Relationship Department,
1st Floor, New Trading Ring,
Rotunda Building, P. J. Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001

Scrip Code: 543277

National Stock Exchange Limited

Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (E),
Mumbai – 400 051

Trading Symbol: LXCHEM

Dear Sir / Madam,

Sub.: Submission of newspaper advertisement relating to financial results for the quarter ended June 30, 2022

Pursuant to regulation 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please see enclosed published newspaper advertisement of the standalone and consolidated financial results of the Company for the quarter ended June 30, 2022.

We request you to take the above on record.

Thanking you,

For **Laxmi Organic Industries Limited**

Aniket Hirpara

Company Secretary and Compliance Officer

Encl.: A/a

झारखण्ड सरकार
ग्रामीण कार्य विभाग, मुख्य अभियंता का कार्यालय, 102, द्वितीय तल्ला, अभियंत्रण भवन, कचहरी रोड, राँची

पत्रांक- निविदा रद्द संबंधित सूचना दिनांक-

एतद् द्वारा सूचित किया जाता है कि ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमण्डल, चाईबासा के निविदा आमंत्रण संख्या- 34/2022-23/RWD/CHAIBASA, दिनांक- 18.07.2022, PR NO.- 273969 के द्वारा प्रकाशित निविदा अपरिहार्य कारणवश रद्द की जाती है।

PR 274727 Rural Work नोडल पदाधिकारी
Department(22-23)#D ई-प्रोक्युमेंट सेल

झारखण्ड सरकार
ग्रामीण कार्य विभाग, मुख्य अभियंता का कार्यालय, 102, द्वितीय तल्ला, अभियंत्रण भवन, कचहरी रोड, राँची

पत्रांक- निविदा रद्द संबंधित सूचना दिनांक-

एतद् द्वारा सूचित किया जाता है कि ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमण्डल, धनबाद के निविदा आमंत्रण संख्या- 21/2022-23/RWD/DHANBAD, दिनांक- 15.07.2022, PR NO.- 273771 के द्वारा प्रकाशित निविदा अपरिहार्य कारणवश रद्द की जाती है।

PR 274702 Rural Work नोडल पदाधिकारी
Department(22-23)#D ई-प्रोक्युमेंट सेल

झारखण्ड सरकार
ग्रामीण कार्य विभाग, मुख्य अभियंता का कार्यालय, 102, द्वितीय तल्ला, अभियंत्रण भवन, कचहरी रोड, राँची

पत्रांक- निविदा रद्द संबंधित सूचना दिनांक-

एतद् द्वारा सूचित किया जाता है कि ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमण्डल, लोहरदगा के निविदा आमंत्रण संख्या- 32/2022-23/RWD/LOHARDAGA, दिनांक- 18.07.2022, PR NO.- 273958 के द्वारा प्रकाशित निविदा अपरिहार्य कारणवश रद्द की जाती है।

PR 274725 (Rural Work Department)22-23*D नोडल पदाधिकारी ई-प्रोक्युमेंट सेल

कार्यपालक अभियंता का कार्यालय
ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, हजारीबाग शुद्धि पत्र

इस कार्यालय के द्वारा आमंत्रित ई-अल्पकालीन निविदा आमंत्रण सूचना संख्या-RDD/SD/HZB/01/2022-23 पीओआर संख्या 274038 Rural Development (22-23), D में प्रकाशित तिथियों में निम्न प्रकार संशोधन किया जाता है-

- वेबसाइट में निविदा प्रकाशन की तिथि - 08.08.2022
- ई-निविदा प्राप्त की अंतिम तिथि एवं समय -दिनांक 16.08.2022 अपराह्न 5:00 बजे तक
- ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, हजारीबाग/मुख्य अभियंता कार्यालय, ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, एफओ एफओ पीओ भवन, धुर्वा, राँची में निविदा शुल्क, अग्रगण्य की राशि एवं Affidavit जमा करने की अंतिम तिथि एवं समय 17.08.2022 अपराह्न 05:00 बजे तक
- निविदा खोलने की तिथि एवं समय -18.08.2022 अपराह्न 2:00 बजे निविदा की शेष शर्तें यथावत रहेंगी।

कार्यपालक अभियंता
ग्रामीण विकास विशेष प्रमंडल
हजारीबाग

PR 274703 Rural Development(22-23)D

Bank of Baroda GAMDEVI BRANCH
Bank of Baroda P B NO 4055 DHARAM PALACE N S PATKAR MARG GAMDEVI,MUMBAI-400007 VJGAMD@BANKOFBARODA.CO.IN

POSSESSION NOTICE
(For Movable/Immovable Asset)

Whereas The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 14.01.2022 and published on 10.03.2022. Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower M/s. Valsons, Mr. Surendra Valchand Madhani (Borrower/Partner), Mrs. Kalavati R Madhani (Borrower/ Partner), Mrs. Rasilaben V Jain (Guarantor), Mr. Roopchand Valchand Madhani (Guarantor), Mr. Romi Surendra Madhani (Guarantor), Mr. Niren R Madhani (Guarantor) to repay the amount mentioned in the notice being aggregating Rs. 8,78,01,223.47 (Rupees Eight Crores and Seventy Eight Lakhs One Thousand and Two Hundred Twenty Three and Forty Seven Paise Only) as on 31.12.2021 (interest applied up to 31.12.2021), within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower and guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and guarantors and to the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the security interest (Enforcement) Rule 2002 on this 17th day of June, 2022.

The borrower/guarantors and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of aggregating Rs. 8,78,01,223.47 (Rupees Eight Crores and Seventy Eight Lakhs One Thousand and Two Hundred Twenty Three and Forty Seven Paise Only) as on 31.12.2021 (interest applied up to 31.12.2021).

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

Description of the Movable/Immovable Asset:

- Exclusive charge by way of hypothecation of the entire current assets consisting of stock of construction material, running bills, book debts & receivables inclusive of receivables under running bills from BMC/Civil Agencies covering proceeds of STD/ASD held by these agencies both present & future outstanding not beyond 120 days due from Government agencies like MCGM,MMRDS,TMC, Railways etc in respect of civil contract work executed by them as primary contractors as well as sub-contracts with 40 % margin.
First charge on the entire fixed assets of the firm to the extent unencumbered (both movable & immovable) - both present & future. All the assets charged to the other facilities availed by the borrowing firm.
Continuing security of all the assets charged to other credit facilities.
- Exclusive charge by way of equitable mortgage of commercial premises office No.304, on third floor, Building Known as Matharu arcade premises co-operative society limited, near gokul arcade Subhash road, Vile Parle(East) Mumbai 400057.
- Exclusive charge by way of equitable mortgage of commercial premises office No.305, on third floor, Building Known as Matharu arcade premises co-operative society limited, near gokul arcade Subhash road, Vile Parle(East) Mumbai 400057.
Date: 26.07.2022
Place : Mumbai.

Chief Manager
Authorised Officer, Bank of Baroda

NOTICE

Shri. GANDHAR AVINASH KERKAR a member of the Vasant Oasis, Daffodil Co-operative Housing Society Ltd., having address at flat No. 1701, Daffodil, Makwana Road, Marol Andheri (E), Mumbai 400059, in the building of the society, died on 15.06.2022 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the Society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the Society/with the secretary of the Society between 10.00 A.M. to 5.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of
Place : Mumbai The Vasant Oasis Daffodil Co-op. Housing Society Ltd.
Date : 28.07.2022 Hon. Secretary

JHARKHAND STATE ELECTRICITY EMPLOYEES MASTER TRUST
Engineering Building, HEC, Dhurwa, Ranchi-834004
Email- adm.jseemt@gmail.com

ABRIDGED EXPRESSION OF INTEREST
FOI No.04 /PR/JUVNL/22-23

Jharkhand State Electricity Employees Master Trust (hereinafter called JSEEMT) is desirous to invest its Fund amounting up to Rs.60.00 Crore in Category [i(a)] & [ii(a)] (PSU Bonds) Securities of investment pattern prescribed under Rule 6(2) of IT Act through RBI approved Primary dealers/ PSU Banks/ Merchant bankers and SEBI registered brokers/arrangers/under Stock Brokers And Sub-Brokers Regulation, 1992). Detailed Terms and Conditions will be mailed to interested agencies on request at e-Mail Id- adm.jseemt@gmail.com or can be viewed/ downloaded from tender section (Under TENDERS) at https://jbvnl.co.in

Schedule for submission of offer :-

Particulars	Schedule
Date of Invitation of Notice	28.07.2022.
Last Date and Time for Submission of Offer	10.08.2022 (12.00 P.M.)

Offers of only those agencies will be considered who submit their offer along with proof of updated/valid registration within scheduled time and date as mentioned above.

स्वहस्त एवं साक्षरित में फर्जा बनावें। कृपया अपनी शिकयतों को टॉल फ्री नं 1800 345 6570 पर दर्ज करायें।
Sd/-
Administrator
Jharkhand State Electricity Employees Master Trust

PR 274706 Jharkhand Urja Vikas Nigam Ltd(22-23)D

EVEREST INDUSTRIES LIMITED
CIN: L74999MH1934PLC002093
Registered Office: GAT No. 152, Lakhmapur, Taluka Dindori Nashik - 422202, (Maharashtra)
Tel +91 2557 250375/462, Fax +91 2557 250376
compofficer@everestind.com, www.everestind.com

NOTICE OF 89th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 89th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Thursday, August 25, 2022 at 3:00 pm (IST) through Video Conference ('VC') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') and rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') read with general circulars nos. 02/2022, and 19/2021 and other applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs ('MCA') and SEBI Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 (hereinafter referred to as 'Relevant Circulars'), to transact the businesses as set out in the Notice calling the AGM. The Notice of the AGM and Annual Report 2021-22 has been sent only by electronic mode to those members whose email address are registered with the Company/Registrars, or made available by the Depositories, as the case may be. The dispatch of Notice of the AGM and Annual Report 2021-22 through emails has been completed on July 27, 2022.

Since the AGM is being held through VC pursuant to the Circulars, physical attendance of members has been dispensed with. Accordingly, the facility for appointment of proxies by the members will not be available for the AGM.

Please note that the aforesaid documents are available on the Company's website at the link https://www.everestind.com/uploads/Files/484inuvf_Everest_Industries_AR22.pdf and is also available on the website of the stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and e-voting website of Central Depository Services (India) Limited ('CDSL') at www.evotingindia.com.

The members who wish to obtain the hard copy of the Notice of AGM and Annual Report 2021-22, may make a request through their registered email-id to the Company at compofficer@everestind.com.

Notice is further given that pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its members facility to exercise their right to vote at the 89thAGM by electronic means and the businesses as set out in the Notice may be transacted through remote e-voting or through e-voting system at the AGM provided by CDSL. The members may note the following:

- The instructions for remote e-voting, e-voting at the time of AGM and joining the AGM through VC including process for registration of email id forms an integral part of the Notice of AGM.
- E-voting rights of the members shall be in proportion to their share in the equity capital of the Company as on the cut-off date i.e. August 18, 2022. Any person who becomes member of the Company, after dispatch of notice and holding shares as on the cut-off date, can exercise his voting right through e-voting by following the procedure as specified in the Notice of AGM.
- The remote e-voting portal will be open from 9:00 am on August 21, 2022 and ends on August 24, 2022 at 5:00 pm. The remote e-voting will not be permitted beyond 5:00 pm on August 24, 2022 and the remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.
- Members of the Company holding shares either in physical or in dematerialized form, as on the cut-off date, may cast their vote either electronically during the remote e-voting period or through e-voting system at the AGM. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the AGM.
- The facility for voting through e-voting system shall be made available at the AGM and the members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be able to vote at the AGM through e-voting system.
- In case of any queries or issues regarding attending AGM & e-voting from the CDSL e-voting system, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.
- All grievances connected with the facility for voting by electronic means and participation in the AGM through VC may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800225533.

For Everest Industries Limited
Place : Noida Neeraj Kohli
Date : July 28, 2022 Company Secretary & Head-Legal

PUBLIC NOTICE

MR. RASHMIN NATVERLAL PATEL, a joint member of the Om Gokul Garden (01,02) Co-Operative Housing Society Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai - 400101, and holding Flat No.01/401, in the building of the society, died on 31/10/2021. MR. AASHISH RASHMIN PATEL has made an application for transfer of the shares of the deceased member to his/her name.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

for and on behalf of Om Gokul Garden (01,02) CHS Ltd. Sd/
Date : 29 July 2022 Hon. Secretary
Place : Mumbai

PUBLIC NOTICE

MR. RASHMIN NATVERLAL PATEL, a member of the VIDEOCON TOWER B Co-Operative Housing Society Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai - 400101, and holding Flat No.1704-B, in the building of the society, died on 31/10/2021. MR. AASHISH RASHMIN PATEL has made an application for transfer of the shares of the deceased member to his name.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

for and on behalf of VIDEOCON TOWER B CHS Ltd. Sd/
Date : 29 July 2022 Hon. Secretary
Place : Mumbai

Warren Tea Limited
Registered Office: Deohall Tea Estate
P.O. Hoogrijan, Dist. Tinsukia, Assam 786 601
Tel : +91 95310 45098, CIN: L01132AS1977PLC001706, Email : corporate@warrentea.com, Website : www.warrentea.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022
(Figures in ₹ lakhs)

PARTICULARS	STANDALONE			CONSOLIDATED		
	Quarter Ended on 30.06.2022	Year to Date Ended on 31.03.2022	Quarter Ended on 30.06.2021	Quarter Ended on 30.06.2022	Year to Date Ended on 31.03.2022	Quarter Ended on 30.06.2021
Total Income from Operations	1791	10122	1871	1791	10122	1871
Net Profit before exceptional Items and Tax	105	298	8	105	298	8
Net Profit for the period after exceptional items and before Tax	105	536	8	105	536	8
Net Profit for the period after Tax	105	710	8	105	710	(47)
Net Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	130	625	108	129	603	54
Equity Share Capital	1195	1195	1195	1195	1195	1195
Reserves excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet		9194			9819	
Earnings per Share (of ₹ 10/- each)	0.88	5.94	0.07	0.86	5.40	(0.40)
- Basic and Diluted Earnings (In Rupees)						

Note :
The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended on 30th June, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.cse-india.com) and on the Company's website.

Kolkata
28th July, 2022
Vinay K. Goenka
Executive Chairman

LAXMI ORGANIC INDUSTRIES LIMITED
CIN : L24200MH1989PLC051736,
Reg. Office: A-22/2/3, MIDC Mahad, Raigad 402 309 India | Tel: +91-22-49104444, Fax: +91-22-22853752
Email: investors@laxmi.com, Website: www.laxmi.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022
All amounts in Indian Rupees millions

Sr. No.	Particulars	Consolidated			
		Quarter ended 30.06.2022 (unaudited)	Quarter ended 31.03.2022 (unaudited)	Quarter ended 30.06.2021 (unaudited)	Year ended 31.03.2022 (audited)
1	Total Income from Operations	7,587.28	8,817.67	7,406.25	30,990.63
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	868.89	564.65	1,358.60	3,178.94
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	868.89	564.65	1,358.60	3,178.94
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	648.78	574.65	1,023.25	2,564.55
5	Total Comprehensive Income for the period	653.98	568.54	1,012.78	2,553.47
6	Equity Share Capital	530.19	527.33	527.33	527.33
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	12,479.38
8	Earnings per share (in Rupees) per Rs. 2/- share				
	Basic	2.45	2.30	3.88	9.72
	Diluted	2.43	2.28	3.85	9.59

Sr. No.	Particulars	Standalone			
		Quarter ended 30.06.2022 (unaudited)	Quarter ended 31.03.2022 (unaudited)	Quarter ended 30.06.2021 (unaudited)	Year ended 31.03.2022 (audited)
1	Total Income from Operations	8,085.22	9,103.14	6,951.94	30,168.49
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	804.81	448.48	1,291.17	2,816.50
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	804.81	448.48	1,291.17	2,816.50
4	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	608.51	410.38	986.78	2,311.37
5	Total Comprehensive Income for the period	614.12	411.02	977.21	2,301.37
6	Equity Share Capital	530.19	527.33	527.33	527.33
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	12,332.95
8	Earnings per share (in Rupees) per Rs. 2/- share				
	Basic	2.30	1.56	3.74	8.77
	Diluted	2.28	1.53	3.71	8.64

Notes:

- The above unaudited financial results as reviewed by the Audit Committee, were approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on July 27, 2022.
- The Statutory Auditors have carried out limited review of the aforesaid results and have issued their Limited Review report thereon.
- The Company deals in 'chemicals business' and has only one reportable segment. This is consistent with the internal reporting provided to the Chief Operating Decision Maker. The Chief Operating Decision Maker who is responsible for allocating resources and operational performance has been identified as the Managing Director.
- The scheme of merger of wholly owned subsidiary Acetyls Holding Private Limited and its step down subsidiary Yellowstone Chemicals Private Limited with the Company with the appointed date of October 2, 2021 is pending before NCLT. Pending completion of the Merger and the approval of NCLT, no impact is taken in these Financials.
- During the quarter under review, the Company has allotted 14,32,305 equity shares of the face value of Rs.2/-each to the option grantees on May 4, 2022 and June 1, 2022. Accordingly, the issued, subscribed and paid-up capital of the Company has increased from Rs. 527.33 million consisting of 26,36,62,773 Equity shares of Rs.2 each to Rs. 530.19 million consisting of 26,50,95,078 Equity shares of Rs.2 each. Further, during the quarter, the Company has granted fresh options to Option grantee consisting of 2,76,855 options. The basic and diluted EPS for quarter ended June 30, 2022 has been calculated in accordance with Ind As 33.
- The figures for the quarter ended March 31, 2022 are balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year to date figures for the nine months period ended December 31, 2021.
- Figures for the previous period have been regrouped/ reclassified as required to conform to the figures of the current period.

Place : Mumbai
Date : July 27, 2022

